

ग्रामीण भागातील अनुसूचित जमातीच्या लोकांच्या
घरांवर गवती छपणाऱ्येवजी मंगलोरी कौळे किंवा
लोखंडी पत्रे टाकण्याकरिता अर्थसहाय्य देणे ही
योजना बंद करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन

आदिवासी विकास विभाग

शासन निर्णय, क्र.गंकोयो-२००५/प्र.क्र. २०१/का.८

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.

दिनांक : ६ ऑक्टोबर, २००६.

वाचा : १) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.टीसीएच-१०८५/४८४६/प्र.क्र.१५/का.९

दि. ४ मार्च, १९८६ न समक्रमांक शुद्धीपत्रक दि. ११ मार्च, १९८६.

२) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.मंकोयो-३११/१२९९/प्र.क्र.११७/का.९, दि. २९ जानेवारी, १९९२.

प्रस्तावना : ग्रामीण भागातील दारिद्र्य रेखेखालील अनुसूचित जमातीच्या लोकांना त्यांच्या गवती छप्पर असलेल्या घरांवर मंगलोरी कौळे किंवा लोखंडी पत्रे टाकण्यासाठी प्रत्येक घरामागे जास्तीत जास्ती रु. २५००/- पर्यंत अर्थिक सहाय्य देण्याची योजना सन १९८५-८६ पासून राबविण्यात येत अहि. सदर अर्थसहाय्य रु. २५००/- हे अपुरे पडत असल्याने सन १९९१-९२ या आर्थिक वर्षापासून ही योजना प्रत्येक घरामारे रु. ४०००/- या सुधारित दराने अर्थसहाय्य देऊन राबविण्यात येत आहे.

शासन निर्णय : या योजनेअंतर्गत सन १९९१-९२ या आर्थिक वर्षापासून प्रत्येक घरामागे रु. ४०००/- इतके अर्थसहाय्य देण्यात येत आहे. या योजनेचा लाभ कायमस्वरूपी नाही. तसेच या योजनेअंतर्गत लाभ दिल्यास लाभार्थ्यांस इंदिरा आवास योजना / घरकुल योजना यासारख्या कायमस्वरूपी लाभ मिळण्यान्या योजनांच्या लाभापासून वंचित रहावे लागते. या कायमस्वरूपी योजनांचा लाभ अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांस घेता यावा याकरीता सदर शासन निर्णयान्वये ही योजना सन २००७-२००८ या आर्थिक वर्षापासून बंद करण्यात येत आहे. जिल्हा नियोजन मंडळाने सन २००७-२००८ या आर्थिक वर्षात या योजनेकरिता तरतुद करू नये.

२. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या बेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचा संकेताक २००६१००६१५०४४५०१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

मान्यता
(अ.मा.आत्रेय)
कायासन अधिकारी

प्रती,

प्रधान सचिव / सचिव, सर्व मंत्रालयीन विभाग

आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक (१० प्रती)

मंचालक, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे

मंचालक, समाजकल्याण, महाराष्ट्र राज्य, पुणे

सर्व विभागीय आयुक्त

सर्व जिल्हाधिकारी

सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे / नाशिक / नाशपूर / अमरावती

सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प

मा.मंत्री, आदिवासी विकास, यांचे खाजगी सचिव

मा.राज्यमंत्री, आदिवासी विकास, यांचे खाजगी सचिव

सचिव, आदिवासी विकास, यांचे स्वीय सहाय्यक

सह सचिव / उप सचिव, आदिवासी विकास, यांचे स्वीय सहाय्यक

सर्व अवर सचिव / कक्ष अधिकारी, आदिवासी विकास,

निवडनस्ती (का.८)